

January 20, 2025

To, Deptt. of Corporate Services- Listing National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E) Mumbai – 400 051 NSE Symbol: AURIONPRO	To, The BSE Limited, 25 th Floor, P. J. Towers, Fort, Mumbai- 400 001 Scrip Code: 532668
--	--

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement of the Corrigendum to the Notice of Extra – Ordinary General Meeting.

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith Newspaper advertisement published in Financial Express (English) all editions and Loksatta (Marathi), Mumbai, on January 18, 2025, informing about publication of Corrigendum to the Notice of Extra – Ordinary General Meeting to be held on January 22, 2025.

We request you to take above submission on record. Kindly find the same in order and acknowledge the receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For Aurionpro Solutions Limited

Ninad Kelkar
Company Secretary
Encl: A/a

ROSELABS FINANCE LIMITED					
CIN : L70100MH1995PLC318333					
Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cavasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001. Tel: 91 22 61334400 Fax: +91 22 23024550					
Website: www.roselabsfinance.com E-mail: roselabsfinance@roshagroup.com					
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31-DECEMBER-2024					
(` in lakhs unless otherwise stated)					
Sr. No.	Particulars	For the quarter ended		Year Ended	
		31-Dec-24 (Unaudited)	31-Dec-23 (Unaudited)		31-Dec-24 (Unaudited)
1	Total Income from Operations	0.34	0.89	1.68	117.78
2	Net Loss for the period before Tax (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(10.84)	(3.24)	(24.63)	(13.20)
3	Net Loss for the period before Tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	(10.84)	(3.24)	(24.63)	(13.20)
4	Net Loss for the period after Tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	(10.84)	(3.24)	(24.63)	(13.20)
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising Loss for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(10.84)	(3.24)	(24.63)	(13.20)
6	Equity share capital (Face Value of ₹ 10 each)	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each) (Not annualised) Basic and Diluted	(0.11)	(0.03)	(0.25)	(0.13)

Note:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.roselabsfinance.com. The same can be accessed by the QR code provided below.
2. The figures for the quarter ended 31-March-2024 represents the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the reviewed published year-to-date figures upto the third quarter of the respective financial year, which were subject to limited review by the statutory auditors.

For and on behalf of the Board
For Roselabs Finance Limited
Sd/-
Sanjay Rangnekar
(Chairperson)
(DIN : 07128992)

Place : Mumbai
Date: January 17, 2025



HBL ENGINEERING LIMITED	
(Formerly HBL Power Systems Limited)	
CIN: L40109TG1986PLC006745	
Regd. Off: 8-2-601, Road No. 10, Banjara Hills, Hyderabad - 500 034, Telangana	
NOTICE OF BOARD MEETING	
Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, February 10, 2025 inter-alia to consider and to take on record unaudited (standalone & consolidated) financial results for quarter ended on December 31, 2024.	
The information contained in this notice is also available on Company's website at https://hbl.in/Investors-Details.html and on the Stock Exchange website (BSE: www.bseindia.com & NSE: www.nseindia.com)	
For HBL Engineering Limited (Formerly HBL Power Systems Limited) Sd/- G B S Naidu Company Secretary	
Place : Hyderabad Date : 17.01.2025	

TATA POWER	
(Corporate Contracts Department)	
Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India	
(Board Line: 822-67173188) CIN: L28220MH1919PLC000567	
NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST	
The Tata Power Company Limited hereby invites Expression of Interest (EOI) from eligible bidders for participation in following tender: "Open Tender for - EXPRESSION OF INTEREST (NI-EOI) FOR SUPPLY OF BIOMASS PELLETS TO TATA POWER, TROMBAY THERMAL POWER STATION" (Tender Ref: TRB002/2025-26/CC25DK011)	
For details of Tender scope, Pre-qualification requirements, process of participation in tender, tender fee and bid security etc., please visit Tender section of our website (URL: https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx) and refer detailed Tender Notice. Eligible bidders willing to participate in tender may submit their Expression of Interest along with the tender fee latest by 22nd January 2025 . Future corrigendum's (if any), to the above tenders will be published on Tender section on our website- https://www.tatapower.com only.	

Bank of India	
Head Office: Star House 2, Risk Management Department, Information Security Cell, 7 th Floor, C-5 - G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051.	
Email: securityinformation@bankofindia.co.in	
Tender Notice	
Bank of India invites open Request for Proposal (RFP) for "Engagement of Technical Consultant for Gap Assessment and Implementation Support in Bank for compliance of "Digital Personal Data Protection Act (DPDPA) 2023".	
Last date for submission of Request for Proposal: 06.02.2025 by 3.00 pm.	
Full details are available on GeM Portal and on Bank's Corporate Website: www.bankofindia.co.in under "Tender" Section.	
Amendments/Corrigendum, if any, will be kept on GeM & Bank's website only.	

Gujarat NRE Coke Limited - in Liquidation	
PUBLIC NOTICE OF AUCTION	
Notice is hereby given by the undersigned to the public in general that the below-mentioned assets and items owned by Gujarat NRE Coke Limited - in Liquidation ("GNCL"), is being sold 'via e-Auction' under the terms and conditions specified below. The sale is without any warranties or indemnities.	
1 Auction Date and Time	Monday, February 17, 2025, from 11:00 AM to 5:00 PM. Each auction will have an unlimited extension of "5 minutes" i.e. the end time of the e-Auction will be extended by 5 minutes each time if a bid is made within the last 5 Minutes before the closure of the auction.
2 Assets/Items for Sale	Block A: 1,68,003.00 Sq mtrs of Land (including structures therein) being Plot No 587 to 591 & 594 to 598, KIADB Industrial Area, Belur, Dhawad-590011, Karnataka. Block B: Investments in Unlisted Equity Shares (For details please refer process memorandum on the website www.gujaratnrecoke.com)
3 Reserve Price	Block A: INR 33,32,33,190/- (Rupees Thirty-Three Crores Thirty-Two Lakh Thirty-Three Thousand One Hundred and Ninety Only) Block B: INR 1,13,82,308/- (Rupees One Crore Thirteen Lakh Eighty-Two Thousand Three Hundred and Eight Only)
4 Earnest Money Deposit	Block A: INR 3,30,00,000/- (Rupees Three Crores Thirty Lakh only) Block B: INR 11,00,000/- (Rupees Eleven Lakh Only)
5 Participating in the Auction	All interested buyers must adhere to the relevant and applicable Terms and Conditions or Process Memorandum (as the case may be) hosted on the website www.gujaratnrecoke.com .
6 Last date for submission of eligibility documents	Monday, February 03, 2025
7 Declaration of Qualified Bidder	Wednesday, February 05, 2025
8 Last date for submission of EMD	On or before 07:00 PM Thursday, February 13, 2025
All interested bidders are advised to contact the undersigned only by email, by writing to liquidator.gncl@gmail.com or liquidator.gncl@decodersolvency.com	
Sumit Binani, Liquidator sumit_binani@hotmail.com	
Place: Kolkata Date: January 18, 2025 IBBI Registration Number: IBBI/PA-001/IP-ND0005/2016-17/10025	

aurionpro	
AURIONPRO SOLUTIONS LIMITED	
Regd. Office: Synergia IT Park, Plot No-R-270, T.T.C. Industrial Estate, Near Rabale Police Station, Rabale, Navi Mumbai, Thane, Maharashtra - 400701.	
CIN: L99999MH19997PLC111637, Phone No. +91-22-4040-7070, Fax: +91-22-4040-7080	
Email: investor@aurionpro.com , Website: www.aurionpro.com	

**CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING SCHEDULED TO BE HELD ON 22nd JANUARY, 2025 THROUGH VIDEO CONFERRING/OTHER AUDIO VISUAL MEANS AT 11 A.M. (IST).
CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRA - ORDINARY GENERAL MEETING**

This corrigendum ("Corrigendum") is issued in continuation to the notice dated December 23, 2024 ("Notice") and issued to the Members on December 27, 2024 convening the Extra - Ordinary General Meeting ("EGM") of Aurionpro Solutions Limited ("Company") on Wednesday, January 22, 2025 at 11:00 AM (IST), through video conferencing / other audio visual means, for seeking shareholders' approval for the matters contained in the Notice.

The Company has applied for In-principle approval with National Stock Exchange of India Limited ("NSE") and BSE Limited ("BSE") for issue and allotment of Equity shares on Preferential Basis for Consideration Other than Cash.

Thereafter, the stock exchanges have advised the Company to make certain changes in the Notice of EGM, which are provided in the form of Corrigendum to the notice of EGM to the Shareholders. Accordingly, the Company is issuing this Corrigendum notifying the amendments/modifications and/or additional information with respect to certain disclosures under the explanatory statement, which is annexed to the Notice ("Explanatory Statement"). The Notice should be read in conjunction with this Corrigendum.

All other contents of the Notice, including the text of resolutions, and the Explanatory Statement, save and except as clarified by this Corrigendum, shall remain unchanged. Capitalized terms used but not defined herein shall have the meaning ascribed to them in the Notice and the Explanatory Statement, as the case may be.

The Company through this communication wishes to bring to the notice of the Shareholders, that the detailed changes in the EGM Notice are available at the website of the Company www.aurionpro.com.

All other particulars and details of the Explanatory Statement shall remain unchanged.

This Corrigendum is also available on the company's website (www.aurionpro.com), and on the website of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

By Order of the Board of Directors
Sd/-
Ninad Kelkar
Company Secretary

Place: Navi Mumbai
Date: 17th January, 2025

STEEL STRIPS WHEELS LIMITED					
CIN: L27107PB1985PLC006159					
Regd. Office : Vill. Somalheri / Lehl, PO Dappar, Tehsil Derabassi, Distt. Mohali, Punjab					
Tel: +91-172-2793112, Fax: +91-172-2794834 E-mail: ssl_ssg@gldc.net.in ; Website: www.sswindia.com					
STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31ST, 2024					
(INR Rs Lacs) Except EPS					
Sr. No.	Particulars	Standalone Financial Results		Consolidated Financial Results	
		Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Nine Months Ended
		31/12/24	30/09/24	31/12/24	30/09/24
		(UNAUDITED)		(UNAUDITED)	
1	Total income from operations	107,467.80	109,509.62	319,506.67	107,467.80
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinary items)	6,972.88	6,741.08	19,903.70	6,451.87
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	6,972.88	6,741.08	19,903.70	6,451.87
4	Net Profit / (Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	5,184.15	5,020.58	14,824.93	4,771.22
5	Total Comprehensive income for the period [comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	5,245.22	5,103.22	14,809.05	4,832.29
6	Equity Share Capital	1569.29	1569.29	1569.29	1569.29
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) Basic Diluted	3.30 3.30	3.20 3.19	9.45 9.43	3.04 3.04
		2.94	2.93	8.58	8.56

Note: The above is an extract of the detailed format of unaudited financial results (Standalone & Consolidated) for the quarter and nine months ended December 31, 2024 filed with stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results (Standalone & Consolidated) for the quarter and nine months ended December 31, 2024 are available on the website of BSE Limited (BSE) and The National Stock Exchange of India (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The Financial Results are also available on the company's website at <https://sswindia.com/investors/quarterly-annual-financial-results/> and can be readily accessed by scanning the Quick Response (QR) Code given here.

For Steel Strips Wheels Limited
Sd/-
DHEERAJ GARG
MANAGING DIRECTOR

Place : Chandigarh
Date: 17/01/2025

DION GLOBAL SOLUTIONS LIMITED						
CIN: L74899DL1994PLC058032						
Registered Office: 409, Chaudhary Complex, 9 VS Block, Madhuban Road, Shakarpur, Delhi-110092						
STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024						
(ALL AMOUNTS ARE IN ₹ LAKHS UNLESS OTHERWISE STATED)						
S. No.	Particulars	Quarter ended		Nine Months ended		Year ended
		Dec 31, 2024 (Unaudited)	Sept 30, 2024 (Unaudited)	Dec 31, 2024 (Unaudited)	Dec 31, 2024 (Unaudited)	
Revenue						
I	Revenue from Operations	239.56	206.39	306.49	710.65	725.99
II	Other Income	3.43	3.81	3.77	9.35	42.41
III	Total Revenue (I+II)	242.99	210.20	310.26	720.00	768.40
Expenses						
Employee Benefits Expenses						
Rent						
Travelling and Conveyance						
Finance Costs						
Depreciation and Amortization Expense						
Other Expenses						
Total Expenses (IV)						
V	Profit/(Loss) Before Exceptional Items and Tax	(48.70)	(70.46)	3.50	(153.99)	(160.53)
VI	Exceptional Items	-	-	-	-	-
VII	Profit/(Loss) Before Tax	(48.70)	(70.46)	3.50	(153.99)	(160.53)
VIII	Tax Expense	-	-	-	-	-
IX	Profit/(Loss) After Tax	(48.70)	(70.46)	3.50	(153.99)	(160.53)
X	Other Comprehensive Income- (i) Items that will not be reclassified to Profit or Loss Re-measurement Gains/(Losses) on Defined Benefit Plans					(0.31)
XI	Total Comprehensive Income for the Year (IX+X)	(48.70)	(70.46)	3.50	(153.99)	(160.53)
XII	Paid up equity share capital (Face ValueRs. 10/- Per Share)	3,222.74	3,222.74	3,222.74	3,222.74	3,222.74
XIII Earnings per equity share						
Basic (₹)						
Diluted (₹)						
XIV	Earnings before depreciation and amortisation expenses, finance costs, exceptional items, tax expenses (EBITDA)	(46.66)	(68.62)	10.64	(148.50)	(139.09)
(92.15)						

Notes to the results:
1. The above is an extract of the detailed format of quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly ended Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and also on the Company's website www.dionglobal.com.
2. An application was filed against M/s DION GLOBAL SOLUTIONS LIMITED under Section 9 of Insolvency and Bankruptcy Code, 2016 read with Rule 6 of the Insolvency and Bankruptcy (Application to Adjudicating Authority) Rules, 2016 before the Hon'ble NCLT Delhi with a prayer to commence the Corporate Insolvency Resolution Process (CIRP). The said application for initiation of Corporate Insolvency Resolution Process (CIRP) has been admitted by Hon'ble National Company Law Tribunal (NCLT), New Delhi Bench, (Hon'ble NCLT/Hon'ble Adjudicating Authority) vide its order dated 18.08.2020. Under the IBC proceedings, the power of the Board was suspended with effect from 18.08.2020. The NCLT order also provided for a moratorium with effect from 18.08.2020 till the completion of the Corporate Insolvency Resolution process (CIRP) or until it approves the resolution plan under section 31(1) or passes an order for liquidation of the company under section 33, whichever is earlier. Currently, the CIRP process in respect of the company is in progress. In terms of Section 20 of Insolvency code, the management and operations of the Company are being managed by Interim Resolution Professional (IRP) / Resolution Professional (RP).
3. All the executive directors of the Company, CFO and Company Secretary had resigned from the Company before the commencement of CIRP. In the absence of these concerned officials, who are primarily responsible for the book closure process and financial reporting, the Resolution Professional has got these financial statements prepared through present employees of the Company and hired consultants. These financial statements have been taken on record by the Resolution Professional while exercising the powers of the Board of Directors of the Company, which have been conferred upon him in terms of the provisions of Section 17 of the Code. Resolution Professional has taken on record these financial statements in good faith solely for the purpose of compliance and discharging his duty under the Code.
4. As per regulation 33(3)(d) of the SEBI (LODR), 2015, if the listed entity has subsidiaries, it shall, while submitting annual audited standalone financial results also submit annual audited consolidated financial results along with the audit report. It is to be noted that Resolution Professional in his powers shall have control over management of the corporate debtor only and not on its subsidiary, associate, or any other group companies. Hence only standalone audited financial results are submitted with the stock exchange.
5. As per regulation 33(2)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Financial Results of a Company submitted to the Stock Exchange shall be signed by the Chairperson or Managing Director or Whole Time Director or in absence of all of them, it shall be signed by any of the Director of the Company who is fully authorised by the Board of Directors to sign the Financial Results. In view of the ongoing Corporate Insolvency Resolution Process commenced from 18th August 2020, powers of the Board of Directors have been suspended and these powers are now vested with the Resolution Professional of the Company vide the order passed by Hon'ble NCLT, New Delhi on 18.08.2020. Accordingly, the above Financial Results of the Company for the quarter ended 31st December 2024 were taken on record and authorised for issue to concerned authorities by the Resolution Professional.
6. A Resolution Plan received during the Corporate Insolvency Resolution Process has been approved by the Committee of Creditors and the same has been submitted to the Hon'ble NCLT. The matter is still pending with Hon'ble NCLT for final approval.
7. As the Company is into Software Product and Services business, license fee revenue may vary from quarter to quarter.
8. The Company is primarily engaged in the business of Software Product and Services, which in the opinion of management is considered to be the only reportable business segment as per Ind AS 108 on 'Operating Segments' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
9. The previous quarters' figures have been regrouped/ reclassified wherever necessary to correspond with the current quarters' classification/disclosure.

For Dion Global Solution Limited
Sd/-
Pradeep Kumar Lakhani
IBBI/PA-IP-005412017-2018/10966

Place: New Delhi
Date: 17.01.2025

THE INDIAN HOTELS COMPANY LIMITED					
Registered Office: Mandlik House, Mandlik Road, Mumbai 400 001					
CIN: L74999MH1902PLC000183, Email: investorrelations@ihclta.com , Website: www.ihclta.com					
EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024					
Particulars	₹ lakhs				
	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Year Ended
	31.12.2024 (Reviewed)	31.12.2023 (Reviewed)	31.12.2024 (Reviewed)	31.12.2023 (Reviewed)	31.03.2024 (Audited)
Total income from operations	147361	128064	344021	306395	440560
Net Profit/ (Loss) for the period (before tax and Exceptional items)	63346	51459	126287	101203	155363
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	63346	51459	125950	98087	148258
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	46877	38042	93203	72585	109493
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	43155	43110	92150	82779	131377
Paid-up Equity Share Capital (Face Value per share - ₹1 each)	14234	14234	14234	14234	14234
Other Equity					1000160
Earnings Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operations) - Basic and Diluted (in ₹) (* not annualised):	*3.30	*2.68	*6.55	*5.11	7.70
₹ lakhs					
Particulars	CONSOLIDATED				
	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Year Ended
	31.12.2024 (Reviewed)	31.12.2023 (Reviewed)	31.12.2024 (Reviewed)	31.12.2023 (Reviewed)	31.03.2024 (Audited)
Total income from operations	253305	196384	590940	486341	676875
Net Profit/ (Loss) for the period (before tax and Exceptional items)	83403	60471	155073	113084	166553
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional items)	83403	60471	185809	113084	166553
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	63253	47693	147543	89191	133024
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	52644	61832	152740	109813	164804
Paid-up Equity Share Capital (Face Value per share - ₹1 each)	14234	14234	14234	14234	14234
Other Equity (including Non-controlling interest)					998637
Earnings Per Share (of ₹1/- each) (for continuing and discontinued operations) - Basic and Diluted (in ₹) (* not annualised):	*4.09	*3.18	*9.73	*5.92	8.86

Notes:
1. The above is an extract of the detailed format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months are available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.ihclta.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.
2. The above results have been reviewed by the Audit and Compliance Committee of the Board and approved by the Board of Directors at its meetings held on January 17, 2025. The results have been reviewed by the Statutory Auditors of the Company.
3. The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

Mumbai
January 17, 2025

Puneet Chhatwal
Managing Director & CEO
(DIN: 07624616)

